

मुख्य तथ्य निवेदन
भाग 1 (व्याज दर आणि फी/शुल्क)

1	आरईचे नाव		व्हिझडम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड				
2	कर्ज प्रस्ताव/खाते क्र.				कर्जाचा प्रकार		
3	मंजूर कर्जाची रक्कम (रुपयामध्ये)						
4	वितरण वेळापत्रक (i) टप्प्याटप्प्याने किंवा 100% आगाऊ वितरण. (ii) टप्प्यानुसार असल्यास, संबंधित तपशील असलेल्या कर्ज कराराच्या कलमाचा उल्लेख करा				100% आगाऊ.		
5	कर्ज कालावधी				महीने		
6	हप्त्याचे तपशील						
हप्त्याचा प्रकार			इपीआयची संख्या	इपीआय (₹)	परतफेड सुरू करणे, मजुरीनंतर		
मासिक							
7	व्याज दर (%) आणि प्रकार (निश्चित किंवा फ्लोटिंग किंवा हायब्रिड)				% निश्चित (प्रती वर्ष)		
8	फ्लोटिंग व्याज दराच्या बाबतीत अतिरिक्त माहिती						
संदर्भ बेंचमार्क	बेंचमार्क दर (%) (बी)	स्प्रेड (%) (एस)	अंतिम दर (%) अर = (बी) + (एस)	नियतकालकता रीसेट करा (महीने)		संदर्भ बेंचमार्कमधील बदलाचा प्रभाव	
				बी	एस	ईपीआय (₹)	ईपीआय ची संख्या
एनए	एनए	एनए	एनए	एन ए	एनए	एनए	एनए
9	फी/शुल्क						
		आरई ला देय (ए)		आरईच्या माध्यमातून तृतीय पक्षाला देय (बी)			
		एक-वेळ / रिकरींग	रक्कम (₹ मध्ये)	एक-वेळ / रिकरींग	रक्कम (₹ मध्ये)		
(i)	प्रक्रिया शुल्क	एक-वेळ		एनए	एनए		
(ii)	विमा शुल्क	एनए	एनए	एक-वेळ (निवडल्याप्रमाणे)			
(iii)	मूल्यांकन शुल्क	एनए	एनए	एनए	एनए		
(iv)	इतर काही (कृपया निर्दिष्ट करा)	एनए	एनए	एनए	एनए		
10	वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) (%)		%				
11	आकस्मिक शुल्काचे तपशील (₹ किंवा % मध्ये, लागू असेल त्याप्रमाणे)						
(i)	विलंबित पेमेंटच्या केसमध्ये दंडात्मक शुल्क, काही असल्यास				थकीत रकमेवर प्रति वर्ष 24% दैनंदिन आधारावर गणना केल्याप्रमाणे तसेच लागू कर (काही असल्यास)		
(ii)	इतर दंडात्मक शुल्क, काही असल्यास				एनए		
(iii)	फोरक्लोजर चार्जेस, लागू असल्यास				निल		
(iv)	कर्जे फ्लोटिंगवरून फिक्स्ड रेटवर बदल करण्यासाठी आणि त्या विपरीत करण्यासाठीचे शुल्क				एनए		
(v)	इतर काही शुल्क (कृपया निर्दिष्ट करा)				बाऊन्स चार्जेस - रु 500		

भाग 2 (इतर गुणात्मक माहिती)

1	कर्ज कराराचे रिकव्हरी एजंट्सच्या सहभागाशी संबंधित असलेले कलम	कर्ज कराराचे कलम XIX(6)
2	कर्ज कराराचे तक्रार निवारण यंत्रणेचा तपशील देणारे कलम	कर्ज कराराचे कलम XX
3	नोडल तक्रार निवारण ऑफिसरचा फोन क्रमांक आणि ईमेल आयडी	एलएसपी साठी - मनीव्यू लिमिटेड (पूर्वी 'मनीव्यू प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'व्हिज्डम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड' म्हणून ओळखले जाणारे) जीआरओ नाव: व्यंकटरमण नारायण ईमेल आयडी: grievance@moneyview.in पत्ता: मनीव्यू, 2रा मजला, द अँड्रेस, कडुबीसनहल्ली, बंगलोर, 560087 संपर्क क्र.: 080 4569 2002 https://www.moneyview.in/ कर्जदात्यासाठी- व्हिज्डम इनोव्हेशन्स प्रा लि जीआरओ नाव: श्री. गगन नंदा ईमेल आयडी: gr@whizdmfinance.com पत्ता: १७/१, ३ रा मजला, द अँड्रेस बिल्डिंग, आउटर रिंग रोड, मराठाहल्ली, कडुबिसेनाहल्ली, बेंगळुरु - ५६०१०३ संपर्क क्र.: 080-69501313
4	कर्ज आता किंवा कदाचित भविष्यात, इतर आरई कडे हस्तांतरण किंवा सिक्युरिटायझेशनच्या अधीन असेल (होय / नाही)	होय
5	सहयोगी कर्ज व्यवस्था अंतर्गत कर्ज देण्याच्या बाबतीत (उदा. सह-कर्ज/आउटसोर्सिंग), पुढील अतिरिक्त तपशील सादर केले जाऊ शकतात:	
	मूळ आरईचे नाव, त्याच्या फंडिंगच्या प्रमाणासह	भागीदार आरईचे नाव, त्याच्या फंडिंगच्या प्रमाणासह
	एनए	एनए
		मिश्रित व्याज दर
		एनए
6	डिजिटल कर्जाच्या बाबतीत, खालील विशिष्ट खुलासे दिले जाऊ शकतात:	
(i)	कूलिंग ऑफ / लुक-अप पिरीअड, RE च्या बोर्ड मान्यताप्राप्त धोरणानुसार, ज्या दरम्यान कर्जदाराला कर्जाच्या प्रीपेमेंटवर कोणताही दंड आकारला जाणार नाही.	3 दिवस**
(ii)	रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत आणि कर्जदाराशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत आहेत अशा एलएसपीचे तपशील	मनीव्यू लिमिटेड (पूर्वी 'मनीव्यू प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'व्हिज्डम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड' म्हणून ओळखले जाणारे)

7	लॉक-इन कालावधी	18 महिन्यांच्या कालावधीपर्यंतच्या कर्जासाठी 6 महिने लॉक इन आणि 18 महिन्यांच्या कालावधीच्या कर्जासाठी 12 महिने लॉक इन.
---	----------------	---

- कृपया <https://moneyview.in/privacy-policy-loans> वर मनीव्ह्यू लिमिटेड (पूर्वी 'मनीव्ह्यू प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'व्हिजडीएम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड' म्हणून ओळखले जाणारे) गोपनीयता धोरण पहा.
- कृपया <https://whizdmfinance.com/privacy-policy/> येथे व्हिझडम फायनान्स गोपनीयता धोरण पहा
- केएफएसमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे निव्वळ वितरण आणि इतर तपशील वास्तविक वितरण तारखेनुसार बदलू शकतात.
- हे मुख्य तथ्य पत्रक मंजूरी पत्र आणि मुख्य कर्ज कराराच्या संयोगाने वाचले जाईल आणि सुविधेच्या मंजूरीच्या वेळी कर्जदाराला दिले जाईल. शून्य टक्के व्याजदराने देऊ केलेल्या कर्जाच्या बाबतीत कर्जदात्याला मार्चटकडून सबव्हेंशन मिळू शकते.
- **प्रक्रिया फी स्वभावतः परत न करण्यायोग्य आहे आणि कंपनी कूलिंग ऑफ कालावधीत कर्ज रद्द केले असले तरीही प्रक्रिया शुल्क कमाल रु. **3000** अधिक जीएसटी पर्यंत राखून ठेवू शकते.
- केएफएसच्या अटी ऑफरच्या तारखेपासून **30** कामकाजाच्या दिवसांसाठी वैध आहेत.

एपीआर च्या गणनेसाठी उदाहरण

अनु. क्र.	निकष	तपशील
1	मंजूर कर्ज रक्कम (रुपयांमध्ये) (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र. 3)	
2	कर्ज कालावधी (वर्ष/महिने/दिवसामध्ये) (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.5)	महिने
a)	समतुल्य नियतकालिक कर्जाच्या बाबतीत, मुद्दल भरण्यासाठी हप्त्यांची संख्या	एनए
b)	- ईपीआयचा प्रकार - प्रत्येक ईपीआयची रक्कम (रुपयांमध्ये) आणि - ईपीआयची संख्या (उदा., मासिक हप्त्यांच्या बाबतीत ईएमआयची संख्या) (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.6)	मासिक
c)	जमा व्याज भरण्यासाठी हप्त्यांची संख्या, जर असेल तर	एनए
d)	परतफेड सुरू करणे, मंजुरीनंतर (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.6)	
3	व्याज दर प्रकार (निश्चित किंवा फ्लोटिंग किंवा हायब्रीड) (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.7)	निश्चित
4	व्याजदर (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.7)	% प्रती वर्ष
5	कर्जाच्या संपूर्ण कालावधीत मंजूरीच्या तारखेला प्रचलित असलेल्या दरानुसार आकारण्यात येणारी एकूण व्याजाची रक्कम (रुपयांमध्ये)	
6	देय फी/शुल्क (रुपयांमध्ये)	
A	आरईला देय (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.9ए)	
B	आरईच्या माध्यमातून तृतीय-पक्षाला देय (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.9बी)	एनए
7	खंडित कालावधी व्याज (बीपीआय) (रुपयांमध्ये)	
8	निव्वळ वितरित रक्कम (1-6) (रुपयांमध्ये)	
9	कर्जदाराने भरायची एकूण रक्कम (1, 5 आणि 6ची बेरीज) (रुपयांमध्ये)	
10	वार्षिक टक्केवारी दर- प्रभावी वार्षिक व्याज दर (टक्केवारीत) 10 (केएफएस टेम्पलेट – भाग 1 चे अनु क्र.10)	%
11	नियम व अटीनुसार वितरणाचे वेळापत्रक	संलग्न
12	हप्ता आणि व्याज भरण्याची देय तारीख	
13	वितरणाची पद्धत	ऑनलाइन हस्तांतरण

- तपशीलवार परतफेडी शेड्यूल अंतर्गत दिलेल्या एकूण हप्त्यांमधून मोजलेल्या परतफेडीच्या रकमेतील फरक (असल्यास) वर नमूद केलेल्या रकमेच्या तुलनेत तपशीलवार परतफेड वेळापत्रक आणि कर्जमाफी मॉडेल अंतर्गत हप्त्याची रक्कम पूर्ण केल्यामुळे असू शकतो.
- एपीआरची गणना आयआरआर दृष्टीकोन आणि शिल्लक कमी करण्याच्या पद्धतीचा वापर करून निव्वळ वितरित केलेल्या रकमेवर केली जाते.
- मंजूरीच्या वेळी जारी केलेले सूचक केएफएस वितरणाची वास्तविक तारीख, ग्राहक विमा निवडणे आणि ईएमआयपूर्व रक्कम, काही असेल तर यावर अवलंबून अंतिम केएसएस पेक्षा वेगळे असू शकतात.